

शम्य m. eine best. Personification SIMAVIDH. Br. 1,2,5.
 शम्याप्राक् m. etwa der den Tactstock hält, Tactschläger R. ed. Bomb. 2,91,49. साम्य° SCHL.
 शय 2) e) MBH. 7,2280, v. l. bei NILAK.
 1. शर् mit संप्र auseinanderbersten: संप्राशिर्यत (lies संप्राशीर्यत) HARIV. 3634 nach der Lesart der neueren Ausg.
 — प्रवि, °शीर्ष PAT. a. a. O. 5,80,b.
 — सम् desid. vgl. संशिशरिषु.
 1. शर्षा 3) n. = विशर्षा das Auseinanderfallen, Bersten, Zusammenstürzen VOP. 8,126.
 शर्षापार्क, शर्षापत्र ÇKDR. u. संचारजीविन् nach ders. Aut.
 शर्द 2) Z. 2 lies 86,6 st. 89,6.
 शर्दपाडा, सर° R. GORR. 2,70,14.
 शर्म Sp. 94, Z. 1 v. u. lies Vāṣṭi.
 शर्लोम m. pl. die Nachkommen des Çaraloman PAT. a. a. O. 4,38, a. शार्° gedr.).
 शरारि nach KĀRAD. zu SUÇA. 1,26 giebt es zwei Arten, eine mit rothem Kopf und eine mit weissen Schultern.
 शरारु NIR. 6,31. RV. 10,86,9.
 शरीराकृति f. Geberde, Miene: तां शरीराकृतिं कुर्वन्ति वा कुपितस्य भवति PAT. a. a. O. 8,9,b.
 शरीरात्मन् s. oben u. घत्तरात्मन्.
 शर्कराल (von शर्करा) adj. von (fliegendem) Gries begleitet: Wind VENIS. 45.
 शर्व Sp. 103, Z. 6 lies b) st. c).
 शर्ववर्मन् Grammatiker in KATHĀS.
 शलाक 4) अविद्धकर्षो यो योग इत्यन्तरशलाकया (so zu lesen) HEM. JOGAÇ. 1,14, 4,51 (°शलाकया zu lesen).
 दाशकर्षा vgl. शाशकर्षि.
 2. शस्य vgl. 2. सस्य 2).
 शस्यक vgl. सस्यक.
 शाकपार्थिव = शाकभोजी पार्थिव: PAT. a. a. O. 2,346,b.
 2. शाकिनी HEM. JOGAÇ. 3,27.
 शाकल 3) c) ein Dorf der Bāhika ebend. 4,72,b.
 शाकुत्तेय (von शकुत्त) m. N. pr. eines Unterredners bei KĀRĀKA, Z. B. 1,26.
 शाकुलिक n. eine Menge von Çakula H. 1418, Schol. (सा°).
 शौतपत्त m. du. in dem mit verzerrten oder seltsamen Wörtern, wie es scheint, absichtlich ausgestatteten Liede RV. 10,106,5. = सुख NAIGH. 3,6. शातेन दुःखानां तनूकरणेन पन्थते स्तूपते DEVARĀGĀS. = शतम BHĀSKARAMIÇRA.
 शानीय partic. fut. pass. von 2. शा PAT. a. a. O. 6,28,a.
 1. शात्त a) c) Z. 6 streiche 106, da शात्तावसादः = शात्ता असादः ist.
 शात्तमोक्ष n. Bez. der 11 unter den 14 Stufen, die nach dem Glauben der Gāina zur Erlösung führen, Verz. d. Oxf. H. 397,a,14.
 शावर Z. 10 lies c) st. 3).
 शामित्र 3) a) VAITĀN. 37.
 शाम्य (auch vom caus. von 1. शम् zur Ruhe zu bringen: पिते शर्कराशाम्ये Spr. (II) 7011. अ° (विग्रह) HARIV. 2711 nach der Lesart der

neueren Ausg.
 शायक 2) Art und Weise zu liegen: कृतशायिकाः शयन्ते PAT. a. a. O. 3,41,a.
 शारणिक MBH. 12,3438, v. l. bei NILAK.
 शार्लोम्या f. patron. von शर्लोमन् PAT. a. a. O. 4,33,a. शार्लोमाः 38,b fehlerhaft für शर्°.
 शार्ङ्ग m. patron. verschiedener Männer RV. ANUKR.
 शार्ङ्गशगधी P. 2,2,36, VĀRT. 1, Schol. so auch in der lith. Ausg. des MAHĀBH.
 शार्वर und शर्वरिक (besser) adj. nächtlich: तमस् VĀMANA 5,2,52.
 शालगुप्त m. N. pr. eines Mannes; davon °गुतायनि patron. PAT. a. a. O. 1,44,a.
 शालङ्क m. pl. = शालङ्केयप्रकाशाः ebend. 4,59,b.
 शालिस्तम्भक wohl fehlerhaft für °स्तम्भक.
 शालु n. eine best. aus dem Norden kommende Frucht KĀRAD. zu SUÇA. 1,144.
 शालूकिका f. = शालूकिनी KĀJ. in MAHĀBH. lith. Ausg. 6,95,a. Davon adj. शालूकिकीय PAT. ebend.
 1. शाव, शाव in den südindischen Hdschr. nach PISCHL.
 शाशकर्षि s. सासकर्षि.
 शासितव्य adj. zu lehren, vorzuschreiben PAT. a. a. O. 1,210,a. 3,77,a.
 2. शास्त्रचतुस् MBH. 6,163.
 शिष्टुमार R. ed. Bomb. 2,50,25. = बलकपि Comm. nach VAIÉ.
 शिन्नापद, deren vier HEM. JOGAÇ. 2,1.
 शिन्नेय adj. lehrhaft: शिन्नेयां वदसि वाचम् VAITĀN. 37.
 शिखरिन् 1) Zähne Spr. (II) 6542.
 शिखरी f. eine best. mythische Keule R. ed. Bomb. 1,27,7.
 शिखा Sp. 179, Z. 4 v. u. lies मूढ st. मुच्चय.
 शिञ्जिन् 2) a) सिञ्जिनी MBH. 6,1886 nach der Lesart der ed. Bomb.
 शिण्डाकी vgl. सि°.
 शिताय und शितावर vgl. सि°.
 शिमी NAIGH. 2,1. RV. 1,151,1. 3.
 शिवभागवत PAT. a. a. O. 5,44,b. भगवान्भक्तिरस्य भागवतः । शिवस्य भागवत इति षष्ठीसमासः KĀJ.
 1. शिष्ट 1) c) ausgezeichnet, vorzüglich: क्रिया MĀLAV. 15 nach der Lesart der ed. Bomb.
 (1.) शिष्टि 3) Unterweisung PAT. a. a. O. 6,104,b.
 2. शिष्टि (von 2. शिन्) f. Hilfe in सु°.
 2. शी 2) mit dat. sich hinlegen zu: पत्ये शेते PAT. a. a. O. 1,284,b.
 — अति caus. अतिशायतीत्यतिशायनम् ebend. 5,62,a.
 शीपाल vgl. सीपाल.
 शीर्ष m. ein best. Gras PAT. a. a. O. 2,398,a.
 शीलन n. das Erwähnen: अचार्यदेश° PAT. a. a. O. 1,112,a.
 शीष्ट von unbekannter Bed.: शीष्टेषु चित्ते मद्दिरसौ अश्वः VĀLAKH. 5,4.
 शुक्लो (von शुक्ल) adv. mit अस्म् weiss werden PAT. a. a. O. 1,77,a.
 शुचिमुखी (wohl richtig) f. N. pr. einer Hamsi; füge noch 8648 hinzu.
 1. शुचिस्मित braucht nicht als comp. gefasst zu werden.
 शुभव Spr. (II) 6794.